

3rd August 2022

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers	Exchange Plaza, 5th Floor
Dalal Street	Plot No. C/1, G Block
Mumbai: 400 001	Bandra Kurla Complex
Scrip Code: 500440	Bandra (East)
	Mumbai – 400 051
	Scrip Code: HINDALCO
Mr. Daniel Schammo	
Banque Internationale A	
Luxembourg	
Societe Anonyme	
69, Route d'Esch	
L-2953 Luxembourg	
Fax No. 00 352 4590 2010	
Tel. No. 00 352 4590-1	

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement regarding 63rd Annual General Meeting of the Company to be held on 23rd August 2022 through Video Conference (VC)/ Other Audio – Visual Means (OAVM)

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Navshakti (Marathi),regarding e-voting information and completion of sending e-mail to the Shareholders of the Company regarding Annual Report 2021-22 and the Notice of the 63rd Annual General Meeting of the Company which is to be held on 23rd August, 2022 at 3:00 P.M. (IST) through video conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OVAM) in compliance with Section 108 of Companies Act,2013 Read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015.

The above information is also available on the website of the Company www.hindalco.com

This is for your information and records.

Thanking You,

For Hindalco Industries Limited

Anil Malik

President & Company Secretary

CIN: L19110AP1974PLC001711

Regd.Office: Leather Complex Area, Nellimerla, Viziana gram District, Andhra Pradesh - 535217 Fax No. 022-24934924 Email: csaptl12@gmail.com Tel No. 022-24934923

Website: www.aptl.net.in Statement of Unaudited Financial Results For the Quarter ended -30-06-2022

Fig. In Lakhs Except EPS

	[ns. III Lakiis Except EFS					
		Quarter Ended				
Sr. No.	Particulars	30-Jun-22 (Unaudited)		30-Jun-21 (Unaudited)		
1	Total Income from Operations (Net)	1.50	2.00	1.00	5.00	
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary					
	Activities after tax	(5.43)	(4.11)	(5.48)	(18.71)	
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	(0.88)	(0.40)	(0.40)	(1.59)	
4	Paid up equity share capital-					
	(Face value of Rs. 10/-each)	220.84	220.84	220.84	220.84	
5	Reserves excluding Revaluation Reserves					
	as per balance sheet of previous accounting year	(1436.03)	(1429.72)	(1415.30)	(1429.72)	
6	Earning Per Share (EPS)					
	(before Extraordinary items)					
	(of Rs.10/-each -not annualised):					
	(a) Basic	(0.29)	(0.20)	(0.27)	(0.92)	
	(b) Diluted					
7	Earning per share (after extraordinary items)					
	(of Rs.10/-each)-not annualised :					
	(a) Basic					
	(b) diluted					
Not	e:					

- The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 01-08-2022.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) By order of the Board

For Andhra Prasdesh Tanneries Limited Sd/-Narasimha Reddi Akkinei

Whole-time Director and CFO

DIN: 09435476

Place : Mumbai Date: 01.08.2022



SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED

CIN: L24230MH2017PLC291636

Registered Office: 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai, 400 703 Tel: +91 22 27892924: Fax: +91 22 27892942

Corporate Office: Second Floor, Admin Block, No.27 Vandaloor Kelambakkam Road, Keelakottaiyur Village, Melakottaiyur (Post). Chennai 600 127, Tel: + 91 44 47406200; Fax: +91 44 47406190. Email: investors@solara.co.in; Website: www.solara.co.in

NOTICE OF THE FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

- The Fifth Annual General Meeting (AGM) of the members of Solara Active Pharma Sciences Limited (the 'Company') will be held or The rather must get led in Weeting (AGM) of the Internosion Solar active Friantia Sciences Limited (the Company with be field of Thursday, August 25, 2022 at 9.30 AM through Video Conferencing / Other Audio-Visual Means (VC) in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular numbers 14/2020; 17/2020; 20/2020 02/2021; 21/2021 and 02/2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM.
- In compliance with the Circulars, Notice of the AGM along with Annual Report 2021-22 have been sent only through electronic mode to those members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at www.solara.co.in, and Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com, and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at, www.cdslindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on August 1, 2022.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (August 17, 2022), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ('remote e-voting' or evoting system at the AGM provided by CDSL.
- Members are hereby informed that: i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.
- i. The remote e-voting shall commence on Monday, August 22, 2022 (9:00 a.m. IST);
- iii. The remote e-voting shall end on Wednesday, August 24, 2022 (5:00 p.m. IST); iv. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be August 17, 2022.
- v. Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. on August 24, 2022. Any person, who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. August 17, 2022, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, a person is already registered with CDSL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote;
- Members may note that: a) The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 p.m. on August 24, 2022 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system a the AGM. c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial
- owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email addresses is provided in the Notice of the AGM.
- Members for the shares held in demat mode and who have not registered their email addresses and mobile no. are requested to register their email addresses and mobile no. with their respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses and mobile no. online with Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Cameo Corporate Services Limited at https://investors.cameoindia.com.to.receive.copies.of.the Annual Report 2021-22 along with
- the Notice of the AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.

 In case you have any queries or issues regarding e-voting, shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or contact Company's RTA M/s. Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, #1, Club House Road, Chennai 600 002, Ph: 91-44-2846 0390
- Fax: 91-44-2846 0129 Email: cameo@cameoindia.com; and or Investor@cameoindia.com Contact Persons: Ms. Komala R.

 10. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

For Solara Active Pharma Sciences limit Date: August 2, 2022 S Muralikrishna. Company Secretary



HINDALCO INDUSTRIES LIMITED

1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093. Read. Office : Ahura Cer Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Please visit www.hindalco.com & www.aditvabirla.com

NOTICE FOR SIXTY-THIRD ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 63rd Annual General Meeting (AGM) of Hindalco Industries Limited (the Company) is scheduled on Tuesday the 23rd August, 2022 at 3: 00 p.m (IST) through Videoconferencing ("VC") other Audio Visual Means (OVAM) to transact the business as set out in the notice of the AGM.

The AGM is being held in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), (collectively referred to as "SEBI Circulars"

In Compliance with aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice of the 63rd AGM alongwith the Integrated Annual Report for the Financial year 2021-2022 have been e-mailed to those members whose e-mail ID are registered with the Company /Depository Participant(s) i.e National Securities Depository Limited (NSDL) /Central Depository Services (India) Limited

The Notice of the AGM and Integrated Annual Report is available on the Company's website www.hindalco.com and websit of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

REMOTE E-VOTING INFORMATION

The Company is pleased to provide its members facility of remote e-voting and voting during the AGM through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). Members attending the AGM through VC/OVAM and not having cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The process and manner for remote e-voting and voting at the AGM is provided in the Notice of AGM and also made available at the website of the Company www.hindalco.com

The cut –off date for determining eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the AGM is Tuesday 16th August, 2022.

The remote e voting will start on Saturday 20th August, 2022 at 9:00 A.M (IST) and end on Monday 22nd August, 2022 at 5:00 P.M (IST). The remote e-voting will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by the Member he/she shall not be allowed to change it subsequently. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as on cut-off date i.e 16th August, 2022 may obtain Login Id and password by sending a request at evoting@nsdl. co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/ Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 16th August, 2022' may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".

In case of any queries, you may refer the 'Frequently Asked Questions' ("FAQs") for Shareholders and User Manual for Shareholders available in the download section at www.evoting.nsdl.com or call on Toll Free No. 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request to Ms. Soni Singh by email at evoting@nsdl.co.in.

WEBCAST OF THE ANNUAL GENERAL MEETING

Members will be able to attend the AGM through VC/OVAM or view the live webcast of AGM at https://www.evoting.nsdl. com The detailed procedure for attending the AGM through VC/OAVM is mentioned in the notes of the notice of the AGM. Members are requested to go through the notes set out in the notice of the AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting, e-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM.

> For Hindalco Industries Limited Sd/-

Place : Vadodara Date : 01/08/2022



KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013
Tel: +91-22-24934001; Fax: +91-22-24973704; e-mail: investor@nerolac.com Website: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

								,
	Standalone			Consolidated				
Particulars	For	For the quarter ended		For the year ended	For the quarter ended			For the year ended
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	1944.57	1412.83	1321.63	5948.90	2051.37	1536.60	1402.76	6369.35
Net Profit for the Period (before Tax and Exceptional items)	218.40	48.83	159.02	516.51	208.25	32.09	152.08	476.41
Net Profit for the Period before tax (after Exceptional items)	218.40	37.44	159.02	505.12	208.25	32.09	152.08	476.41
Net Profit for the Period after tax (after Exceptional items)	162.90	24.53	118.88	374.33	152.05	19.17	111.38	343.15
Total Comprehensive Income for the Period	163.24	27.60	118.69	376.84	157.36	23.04	110.26	346.36
Equity Share Capital	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89
Other Equity				4117.04				4078.33
Earnings Per Equity Share (of Re. 1/- each) (not annualised) Basic Diluted	3.02 3.02	0.46 0.46	2.21 2.21	6.95 6.95	2.90 2.90	0.46 0.46	2.12 2.12	6.66 6.66

Note: The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchanges at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com and also on the Company's website at https://www.nerolac.com. The auditors have expressed an unqualified review report on the financial results for the quarter ended 30 June, 2022.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED Place: Mumbai ANUJJAIN MANAGING DIRECTOR Date: 1 August 2022

CIN: L25209HR2003PLC035034 NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a neeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 10th August,

2022 through video conferencing other audio visual means to discuss

Machino Plastics Ltd.

Regd. Office: 3, Maruti J. V. omplex, Gurugram -122015 (Haryana

and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2022, besides other items, if any. Further details are available on the Company website at www.machino.com and may also be accessed on the website of

For Machino Plastics Ltd Aditya Jinda Date: 1st August, 2022 Place: Gurugram Chairman cum Managing Director

www.bseindia.com.

Stock exchange a

Multi Commodity Exchange of India Limited CIN: L51909MH2002PLC135594,

Regd. Office: Exchange Square, CTS No. 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093. el.: +91-22-6731 8888, Fax: +91-22-6649 4151. E-mail: info@mcxindia.com, www.mcxindia.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and **Protection Fund (IEPF) Authority**

NOTICE is hereby given that, the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("the Rules") as amended from time to time, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for a period of seven (7) consecutive years or more to Investor Education and Protection Fund ('IEPF') constituted under the said rules.

Shareholders are hereby informed that, the final dividend declared by the Company for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on or before **December 04, 2022.** The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF as per the procedure set out

Adhering to the requirements set out in the aforesaid rules, the Company has issued communications individually to the respective shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF, on account of such shareholders having not claimed the dividend amount payable to them, since last seven consecutive years, commencing from financial year 2014-15 (final dividend). The communication was made under the said Rules for taking appropriate action(s).

The shareholders may note that, the requisite details viz. Name, DP ID, Client ID, amount and the shares which are liable to be transferred to IEPF and also the communication note providing relevant information to claim dividend from the Company which is unpaid/unclaimed are uploaded on the website of the Company at https://www.mcxindia.com/investor-relations/details-of-transfer-

Shareholders are requested to claim the final dividend declared for the financial year 2014-15, and onwards before the same is transferred to the IEPF. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure stipulated in the

In case, the Company does not receive any communication in writing (scanned or hard copy of duly signed documents) from the concerned shareholders by November 04, 2022 for claiming the final dividend declared for the financial year 2014-15 and dividend declared thereafter, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, shall transfer the dividend along with corresponding shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules.

For any queries on the subject matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Unit: Multi Commodity Exchange of India Limited, Selenium Tower B. Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 Telangana. Toll free No: 1800- 309-4001 email ID: einward.ris@kfintech.com For any clarification, you may also e-mail to company at ig-mcx@mcxindia.com.

For Multi Commodity Exchange of India Ltd.

Place: New Delhi Date: August 01, 2022

Sd/-Aiav Puri Company Secretary A3554

JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

Leadership through Innovat CIN: L24100MH1992PLC066691 Read. Off: 701. Tower "A". Peninsula Business Park Regu. Utt. 701, Tower A., Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300 Fax: 022-40271399

Information regarding 30th Annual General Meeting to be held through Video Conference / Other Audio Visual Means

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Saturday, August 27, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference ('VC) / Other Audio Visual Means ('OAVM') pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ['SEBI (LODR)'] and Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with the MCA General Circular 20/2020 dated May 05, 2020 read together with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 (MCA Circulars) and SEBI Circular dated May 12, 2020 and SEBI Circular dated May 13, 2022 (SEBI Circulars)

The Annual Report of the Company for the financial year 2021-22 inclusive of Notice of the AGM will be sent electronically to the members whose Email IDs are registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime India Private Limited ("Link Intime"). Members whose Email IDs are not registered with the Company or Depository Participant(s) or Link Intime shall send a request for the same to their respective Depository Participant(s) or Link Intime. Members may also note that notice of AGM and Annual Report will also available on Company's website at www.jayantagro.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standards 2 issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes electronically (Remote E-Voting and E-Voting at the AGM) on all resolutions set forth in the AGM Notice. Detailed procedure of casting vote through e voting and remote e-voting will be provided in the Notice of the AGM.

The Equity Dividend of Rs. 3/- per share as recommended by the Board of Directors of the Company for Financial Year 2021-22, if approved at the ensuing AGM, will be paid to eligible shareholders on or before 30 days from the date of AGM i.e on or before September 26, 2022. The said dividend will be paid electronically to Members who have updated their bank details. Members whose bank account details are not updated with the Depository Participant(s) or Link Intime shall send a request for the same to their respective Depository Participant(s) (in case shares are in physical mode) or Link Intime (in case shares are in demat mode). In case of non-availability or non-updation of bank account details of Members, the Company will dispatch the dividend warrant / demand drafts to such Members in compliance with the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 details of which will be provided in the Notice of the AGM.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates as may be applicable. In this regard, detailed communication has been sent to Members on their registered email IDs

This Notice is issued for the information and benefit of the Members of the Company n compliance with applicable MCA and SEBI circulars

For Jayant Agro-Organics Limited

Place: Mumbai Date: August 01, 2022

Sd/ Dinesh Kapadia Company Secretary & Compliance Officer

VEGETABLE PRODUC	TS	LTD
CIN · I 01122WB1953PI C021	იფი	

Registered Office: MMS Chambers, 4A, Council House Street, 1st Floor, Room No. D1, Kolkata-700001 Corporate Office: 418, GIDC Estate, POR, Ramangamdi, Vadodara -391243 Tel: +91 6355426350 / 033-40445753

Website: www.vegetableindia.com | Email: vegetableproductsltd20@gmail.com / vpl1953@yahoo.com **NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING**

NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if

any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules" and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard -2 on General Meetings (the "SS-2"), read with the General Circular Nos. 14/2020 dated 48th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021 and 3/2022 dated 5th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of the Company is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e-voting Su No. Description of Special Bosolution

Description of Special Resolution
To Consider Increase of Authorized Share Capital and Alteration of Memorandum of Association of the Company.
Issue of Convertible Equity Warrants on Preferential Basis.
Approval for Material Related Party Transaction (S) Under Section 188 of the Companies Act, 2013 and Regulation 23 of SEBI (LODR) Regulations, 2015.
Increasing Borrowing Limits of the Board of Directors of the Company Under Section 180 of the Companies Act, 2013.
Authorisation to Make Loan(S) and Give Guarantee(S), Provide Security (ies) or Make Investments.
Authorisation to Advance any Loan or Give any Guarantee or Provide any Security.

In compliance with the above-mentioned provisions and MCA Circular, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice") along with the Explanatory Statement has been sent on Monday, August 01, 2022, to those Members whose names appeared in Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company RTA / Depositories respectively as at close of business hours on Friday, July 22, 2022, (the Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA/ Depositories. In accordance with the above-mentioned Circulars, Members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars sending the physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelops have been dispensed

This Notice is available on the Company's website at www.vegetableindia.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited al ww.bseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at Instructions for remote e-voting

n compliance with the provisions of sections 108, 110 of the Act read with the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting latform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice. Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficiary Owner as on the cut-off date i.e. Friday July 22. 2022, are eligible to vote on the resolutions set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned or the paid-up Equity Shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent o dissent through remote e-voting only. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information

he remote e-voting period shall commence on Wednesday, August 03, 2022 (9:00 a.m. IST) and end on Thursday, September 01 2022 (5:00 p.m. IST). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. IST on Thursday, September 01, 2022, and remote e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote by remote e-

Once the vote is cast on the resolution, the Members will not be allowed to change it subsequently or cast the vote again Members who have not registered their email ID are requested to register the same in the following manner;

a) Members holding Shares in physical mode and who have not registered / updated their email ID with the Company are requested to register / Update their email ID with Purva Sharegistry (India) Private Limited on https://www.purvashare.com/email-and-phonepdation/ or mail. b) Members holding Shares in dematerialized mode are requested to register / Update their email ID with the relevant Depositoric participants with whom they maintain their demat account(s).

Mrs. Pooja Amit Gala, Practicing Company Secretary (Membership No: ACS 69393 and CoP No. 25845) has been appointed a Scrutinizer for conducting the Postal Ballot, through remote e-voting process, in a fair and transparent manner. The result of remote e-voting will be announced on or before September 02, 2022. These results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.vegetableindia.com) and on the website of Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com and website of the NSDL (evoting@nsdl.co.in).

In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Ms. Soni Singh, Assistance Manager) at evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote

By Order of the Board For Vegetable Products Limited

Bhoomi Ketan Talat (Company Secretary Membership No. : ACS-56279

	FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016					
	RELEVANT PARTICULARS					
1.	Name of the corporate debtor	MAXGROW OVERSEAS LIMITED				
2.	Date of incorporation of corporate debtor	05/08/2008				
3.	Authority under which corporate debtor is	Registrar of Companies - Kolkata				
	incorporated / registered					
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U51909WB2008PLC128225				
5.	Address of the registered office and	Registered Address: Natural Height				
	principal office (if any) of corporate debtor	Complex,1C, Building No. 5 Phase I, VIP				
	, , , , ,	Road, Opp. Haldiram (Air Port) Kolkata, Wes				
		Bengal - 700052				
		Address Other than R/O: 103, Hubtown				
		Solaris, N S Phadke Marg Andheri (East)				
		Mumbai, Maharashtra - 400069				
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	19/05/2022				
7.	Date of invitation of expression of interest	02/08/2022				
8.	Eligibility for resolution applicants under	Can be obtained by sending e-mail at				
٠.	section 25(2)(h) of the Code is available at:	ip.maxgrowoverseas@gmail.com				
9.	Norms of ineligibility applicable under section	Can be obtained by sending e-mail at				
٠.	29A are available at:	ip.maxgrowoverseas@gmail.com				
10	Last date for receipt of expression of interest	17-08-2022				
11	Date of issue of provisional list of prospective	27-08-2022				
	resolution applicants					
12.	Last date for submission of objections to	01-09-2022				
	provisional list	0.00				
13.		11-09-2022				
	resolution applicants					
14.		01-09-2022				
	evaluation matrix and request for resolution					
	plans to prospective resolution applicants					
15.		The Resolution professional will share the				
	plan, evaluation matrix, information	request for resolution plan/ evaluation Matrix				
	memorandum and further information	Information Memorandum in the electronic				
	The moral damand far the million hatter	form after verification of KYC, capacity to				
		invest, capability to manage and eligibility				
		under section 29A of IBC, 2016 and pre-				
		qualification criteria, if any approved by COO				
16	Last date for submission of resolution plans	01-10-2022				
	Manner of submitting resolution plans to	By Speed / Registered Post or e-mail at addres				
17.	resolution professional	mentioned at Point 21				
18	Estimated date for submission of resolution	31-10-2022				
10.	plan to the Adjudicating Authority for approval	01-10-2022				
19.		MR. SUSHIL KUMAR AGRAWAL				
13.	resolution professional	Registration No. IBBI/IPA-001/IP-P02136/				
	resolution professional	11cgisti atiO11110. IDDI/IFA-001/IF-P02130/				

Date of publication of Form G

the Board

professional

Name, Address and e-email of the

Address and email to be used for

correspondence with the resolution

Further Details are available at or with

resolution professional, as registered with

The Interested parties shall refer to the format for submission of the EOI and detailed term

2020-2021/13281 MR. SUSHIL KUMAR AGRAWAL

AVANI OXFORD, PHASE 1, BLOCK 2,

LOBBY 2 FLAT NO. 4E , 136 JESSORE ROAD , NEAR LAKE TOWN SWIMMING

POOL KOLKATA, WEST BENGAL, 700055

Email – avafca@gmail.com AAA INSOLVENCY PROFESSIONALS LLP.

MOUSUMIAPARTMENTS, GROUND

ROAD, KOLKATA-700019

ip.maxgrowoverseas@gmail.com Can be obtained by sending e-mail

ip.maxgrowoverseas@gmail.com

FLOOR, 15B, BALLYGUNGE CIRCULAR

and conditions will be available on request at. ip. maxgrowoverseas@gmail.com
All the EOIs received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter furthe information /documents related to the process will be provided to the short listed parties. The RP/CoC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.

RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assigning any

reason and without any liability whatsoever Mr. SUSHIL KUMAR AGRAWAL,

Resolution Professiona Date: 02/08/2022 Reg No.: IBBI/IPA-001/IP-P-02136/2020-2021/13281 lace: Kolkata

Place: Mumbai **Anil Malik** Date: 01st August, 2022 Company Secretary

TRIOCHEM PRODUCTS LIMITED

Fort Mumbai. Maharashtra. PIN: 400001. Telephone: 00 91 (22) 2266 3150 Fax: 00 91 (22) 2282 8181 E-mail: info@amphrav.com

Website: www.triochemproducts.com CIN: L24249MH1972PLC015544 NOTICE of 50[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT, The Fifty Annual General Meeting ["AGM"] of TRIOCHEM PRODUCTS LIMITED (CIN: L24249MH1972PLC015544) will be held or Friday, 26th August, 2022 at 3.00 p.m. at 4th Floor, Sambava Chambers, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400001, India to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice convening the AGM, which has been dispatch to the members along with the Annual Report for the period 2021 - 2022.

Notice is further given that, Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act 2013 read with Rules 10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 20th August 2022 to Friday, 26th August 2022 (Both days inclusive), for the purpose of AGM

In compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to cast their votes on all resolution set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by Central Depository Service Limited (CDSL). Detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM is provided in the Notice of the AGM.

The details required to be given under the Companies Act, 2013 and Rules made hereunder are as follows.

.The Fifty Annual Report of the Company along with the Notice of Annual Genera Meeting ("AGM") for the financial year 2021-22 was dispatched to the Members on 2" August 2022

. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 50th AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2021-22, being send on 2nd August 2022 to all the members whose email address are registered with the Depository Participant(s) / Register & Transfer Agent of the Company. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz www.triochemproducts.com and on the website of the Stock Exchange www.bseindia.com

. Members who have not yet registered / upload their email addresses / bank details are requested to follow the procedure mentioned in the Notes number 15 to AGM Notice.

. Mrs. Ragini Chokshi, Practicing Company Secretary (C.P. No. 1436) of M/s. Ragin Chokshi & Co., a firm of Practicing Company Secretaries has been appointed for as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

. The Company has engaged the services of Central Depository Service Limited (CDSL to provide electronic voting facility to the Members of the Company

. The remote e-voting period begins at 9.00 am IST on Tuesday, 23rd August 2022 and end at 5.00 pm IST on Thursday, 25th August 2022. During this period, the Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized mode as on the cut off date, which is 20th August 2022, may cast their votes electronically. The voting rights of Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on this cut-off date. E-voting is not allowed beyond the said date and time. . The voting rights of Members have been reckoned as on 20th August 2022, being the cut

 $physical\ or\ in\ dematerialized\ form,\ as\ on\ the\ records\ date\ may\ cast\ their\ votes.$. Any person, who acquires shares of the Company and becomes member of th Company, after dispatch of the AGM notice and holding shares as of the cut-off date i.e 20th August, 2022 may obtain the login id and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their folio no. / DP ID and Client ID.

off date for the purpose of e-voting. Members of the Company holding shares either or

). Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technica issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL.

Login type in Demat mode with CDSL

Helpdesk details Individual Shareholders holding securities Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 & 22-23058542-43.

n Demat mode with NSDL

Individual Shareholders holding securities Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or Call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

10. If you have any queries or issues regarding e-Voting, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43. 1. All grievances connected with the facility for voting by electronic means may be address to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

2. The facility for voting, through ballot/polling paper shall also be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be able to exercise their right at the meeting. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e voting as well as voting at the AGM through ballot paper.

3. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attended the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.

4. Details of the manner of casting of votes are provided in the Notice of AGM posted or the website of the Company viz www.triochemproducts.com and on the website of the CDSL viz https://www.evotingindia.com 5. The Results declared along-with the report of Scrutinizer shall be placed on the

website of the Company www.triochemproducts.com and on the website of CDSL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE Limited, Mumbai.

Members may address their queries/grievances, if any to the Registrars and Share Transfer Agents of the Company - M/s. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai: 400083, Phone: 91 22 49186270, Fax +91 22 49186060, E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in

By Order of the Board For Triochem Products Limited Sd

Place: Mumba Date: 2nd August 2022

व <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

वेबसाईट www.hindalco.com वर देखिल उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेबकास्ट (वेबवरून थेट प्रसारण)

रिमोट ई-मतदानासबधी माहिती

ऑगस्ट, २०२२ आहे.

याविषयीच्या सूचना पहाव्यात.

तारीख: ०२ ऑगस्ट, २०२२

स्थळ: मुंबई

Ramu S. Deora Directo DIN: 00312369 Ref No: TPL PP 20220377 2022

हिंडाल्को इंडर-ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः अहरा सेंटर, पहिला मजला, 'बी' विंग, महाकाली गुफा मार्ग, अधेरी (पू.), मुंबई - ४०००९३. दूरध्वनी: ६६९१ ७०००, फॅक्स: ६६९१ ७००१ | ईमेल: hindalco@adityabirla.com | सीआयएन: L27020MH1958PLCO11238

वेबसाईट: www.hindalco.com & www.adityabirla.com

त्रेसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

(दि कंपनी) यांची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इतर दृक–श्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम')

कंपनी बाबींचे मंत्रालय (''एमसीए'') भारत सरकार यांनी जारी केलेली जनरल सर्क्यूलर नं. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१

आणि ०२/२०२२ दिनाकीत अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ में, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि ५ में, २०२२ तसेच कंपनी कायदा, २०१३ (''दि ॲक्ट'') आणि सिक्युरीटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केलेली (एकत्रितरित्या ''सेबी

सर्क्यूनर्स'' असा उल्लेख असणारी) सर्क्यूनर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/

सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनाकीत अनुक्रमे १२ मे, २०२०

उपरोल्लेखित एमसीए आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुषगाने ज्या सभासदानी आपले ई–मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स म्हणजेच

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएमडीएल)/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याकडे नोंदविले

एजीएमची सूचना आणि एकत्रित वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.hindalco.com</u> आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट <u>www.bseindia.con</u>

कपनीला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सदस्यांना एजीएमच्या दरम्यान रिमोट ई–व्होटींग आणि मतदानाची सुविधा नॅशनल सिक्युरीटी

डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांच्यातर्फे इलेक्ट्रॉनिक सेवांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे

एजीएमला उपस्थित असणारे सभासद आणि ज्यांनी रिमोट ई–व्होटींग द्वारे मतदान न केलेले आणि ज्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेर्ल

नाही असे सभासद एजीएमच्या वेळेत पुरविण्यात येणाऱ्या ई-व्होटींग सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यानी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगच्या माध्यमातून मतदान केले असेल त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येईल परंतु त्यांना

रिमोट ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी मतदान यांची प्रक्रिया आणि पद्धती एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे आणि ती कंपनीच्या

सदस्यांची रिमोट ई-व्होटींगद्वारे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची योग्यता ठरविण्याची अंतिम तारीख मंगळवार, दिनांक १६

रिमोट ई–व्होटींग शनिवार दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि सोमवार दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ रोजी सायकाळी ५:०० वाजता संपेल. त्यानंतर एनएसडीएल रिमोट ई-व्होटींग डिसेबल करतील. सदस्याने एकदा मतदान केल्यावर त्याला /तिला आपले

मत बदलता येणार नाही. एजीएची सूचना वितरीत झाल्यानंतर कंपनीचे समभाग मिळविणाऱ्या आणि कंपनीचे सभासद झालेल्या छापील स्वरूपात

भागधारणा असणाऱ्या कोणत्याही व्यक्ति आणि बिगर व्यक्ति भागधारक, जे निर्णायक तारखेस म्हणजेच १६ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा करीत

असतील, त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> यांच्याकडे विनंती पाठवून लॉग–इन आयडी व पासवर्ड मिळवावा. तथापि जर रिमोट ई–व्होटींगसाठी तुमची

एनएसडीएलकडे या आधीच नोंद झाली असेल, तर तुमचे मतदान करण्यासाठी तुम्ही तुमचा वर्तमान युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करू

शकता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध असणाऱ्या "Forgot User Details/ Password"

किंवा "Physical User Reset Password" ऑप्शनचा वापर करून अथवा विनामूल्य क्र. १८००-१०२०-९९० आणि १८००-२२-४४-३० वर

दूरध्वनी करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. सुचना पाठविली गेल्यानंतर कंपनीचे समभाग मिळविलेल्या आणि कंपनीचे सभासद झालेल्या

डिमॅट स्वरूपात प्रतिभूती धारण करणाऱ्या, आणि निर्णायक तारखेस म्हणजे १६ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या वैयक्तिक भागधारकानी

कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्हीं www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध असणारे, भागधारकासाठी वारवार

विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई–व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकता किंवा विनामूल्य क्र. १८००–१०२०–९९० व

सभासद व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतील किंवा <u>htpps://www.evoting.nsdl.com</u> वर एजीएमचे थेट वेबकास्ट पाह्

सभासदांना विनती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचना, विशेषत: एजीएममध्ये सहभागी होणे, रिमोट

ई–व्होटींगद्वारे मतदान करण्याची पध्दती आणि एजीएम दरम्यान ई–व्होटींग करणे तसेच व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे

शकतील. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहण्याची पध्दती एजीएमच्या सूचनेमधील नोंदींमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेली आहे.

१८००-२२-४४-३० वर दूरध्वनी करावा अथवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल पाठवून सुश्री. सोनी सिंग याना विनंती करावी.

"Access to NSDL e-Voting system" खाली एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या पध्दतीचे पालन करावे.

असतील त्यांच्याकडे वित्तिय वर्ष 2021–2022 च्या एकसंघ वार्षिक अहवालासोबत 63व्या एजीएमची सूचना ई–मेल करण्यात आली आहे.

१५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ आणि त्यांच्या लागू होणाऱ्या तरतुदीच्या अनुसार एजीएम भरविण्यात येत आहे.

याच्याद्वारे **मगळवार, 23 ऑगस्ट, 2022** रोजी दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) घेण्यात येईल.

ASHIANA AGRO INDUSTRIES LTD. Sunguvarchatram, Sriperumbudur Taluk, Kancheepuram Dist., Pin : 602106, Tamil Nadu.

गालघर येथील जमिन मिळकत जिचा सर्व्हे क्र. ३९ NOTICE हिस्सा नं. ३ , क्षेत्रफळ १.०१.५० , पोटखराबा lotice is hereby given, pursuan o Regulation 29 read with Regulation 47 ०.०६.६० एकुण क्षेत्रफळ १.०८.१० पैकी of the SEBI (Listing Regulations and ०.३०.८२ एवढे क्षेत्रफळ १. हितेश मोहन म्हात्रे २ Disclosure Requirements) Regulations 2015 that a Meeting of the Board o प्रियंका कमळाकर पाटील. ३. आश्विनी मोहन म्हात्रे Directors of the Company will be held at ४. मालती मोहन म्हात्रे, ५. हौसा जयप्रकाश पाटील, Corporate . रेवती जयवंत पाटील, ७. लता श्रीनिवास म्हात्रे, 10th August, 2022 at 3.00 PM to take on ecord the Unaudited Financial Results of . प्रेमा महादेव पाटील ९. नलिनी मुकुंद म्हात्रे, Company for the Quarter ended यांच्या वाटणीस आलेले आहे सदरचे ०.३०.८२ एवढे क्षेत्रफळ व ०.०५.१४ एवढे क्षेत्रफळ सौ. निश For **ASHIANA AGRO INDUSTRIES LTD** हेमंत घरत हिच्या वाटणीस आलेले आहे सदरचे

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसब्दारे सचित

करण्यात येते की, गाव मौजे - मोरी , ता . वसई, जि

.०५.१४ एवढे क्षेत्रफळ श्री. संजय छेदी जयस्वाल

व कलिमल्लाह करमनवी खान यांना कायम विकत

देण्याचे ठरविले आहे. जर कुणाचीही हरकत,

हक्क, गहाण, बोजा, अथवा कुठल्याही प्रकारचा

अधिकार, या मिळकतीबाबत असल्यास त्यांनी ही

जाहिरात प्रसिध्द झाल्याचे दिवसापासन १४

दिवसांचे आत खालील पत्यावर लेखी कळवावे व

प्रत्यक्ष भेटावे . दिलेल्या मदतीत कणाचीही तकार

आल्यास कृणाचीही हरकत नाही . असे समजून

ऑफीस : शॉप नं. २८, साई बाजार, तुळिंज रोड,

PUBLIC NOTICE

sole proprietary concern of Mr. Vija

Ramesh Vaidya, having his office at 501, Raj Anand Vijay Manjrekar Road, Portuguese Church, Dadar, Mumbai

Portuguese Church, Dadar, Mumbal 400 028 ("the Developer"), to undertake redevelopment of the immovable property as more particularly described in the Schedule hereunder written ("the said Development of the said of the sa

hereunder written ("the said Property") by constructing a new multi-storied building on the said Property pursuant to the Development Agreement dated 18th October, 2011 executed by (1) Mrs. Kusum Vinayak Damle, (2) Dr. Anil Vinayak Damle, and (2) Mr. Sachin Vinayak Damle ("the Lessees"), in favour of the Developer, and (b) the antillement of the Developer.

and (b) the entitlement of the Develope

and (b) he entitlement of the Developer to create third party rights in respect of the development rights of the Developer in respect of the said Property; and (c) the entitlement of the Developer to create third party rights in respect of the as well as the sale component (heing all premises other

omponent (being all premises other

han the constructed premises to be

allotted to the Lessees and to the

enants in respect of the premises in the

tenants in respect of the premises in the structure standing on the said Property) ("the Sale Premises") in the new building to be constructed on the said Property.

Any persons having any right, title,

nterest, claim against, in, to or upon the

interest, cialm against, in, to or upon true said Property or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, grant of development rights, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, lease, sub-lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise howsoever or otherwise howsoever or otherwise howsoever or

otherwise having an objection to the

edevelopment on the said Property by

Developer creating third party rights in espect of the Sale Premises in the new pullding to be constructed. he Developer and/or objection to the

puilding to be constructed on the said Property, are hereby requested to make he same known in writing, along with

supporting documents of such claim or

supporting documents of such claim or objection to the undersigned, at Law Scribes, 303, Lotus Pride, St. Francis Road, Ville Parle (West), Mumbai 400 056, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted that there does not exist any such claim or objection:

not exist any such claim or objection

and the same shall be construed as

having been non-existent/waived

SCHEDULE
Description of the said Property

All that piece and parcel of land admeasuring 1173 square yards equivalent to 980.77 square meters or thereabouts bearing Plot no. 209-D of Dadar Matunga Estate (belonging to the Municipal Corporation of Greater Mumbai), and bearing Cadastral Survey No. 188C/10 of Matunga Division, Registration District of Mumbai City, Ivino, beino and situate at

Mumbai City, lying, being and situate at Vincent Road/Dr. Ambedkar Road,

Dated this 3rd day of August, 2022

For Law ScribeS:

Advocate and Solicitor.

Neil Mandevia

Dadar, Mumbai 400 014.

नालासोपारा पुर्व, ता . वसई, जि. पालघर.

सही/

(एस.के. दुबे)

खरेदीदारांचे वकील

विक्रीचा व्यवहार पुरा केला जाईल .

दिनांक : ०३.०८.२०२२

Company Secretary Place: Chennai

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल७४११०एमएच१९७४पीएलसी०१७८०*६* नोंट कार्या: कार्यालय क्र. ६०९, ६ वा मजला, इनिझियो कार्डिनल ग्रेशियम रोड. पी अँड जी समोर. चकाला. अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९९ दूर: ०२२-२५८३००११ ईमेलः antarikshindustrieslimited@gmail.com संकेतस्थळः www.antarikshindustries.com

मंद्रळाच्या सभेची सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा कार्यालय क्र. ६०९ , वा मजला, इनिझियो, कार्डिनल ग्रेशियल रोड, पी अँड जं समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९९ येथे शनिवार १३ ऑगस्ट, २०२१ रोजी दु. ३.०० वा इतर बाबींस . वेचारात आणि मंजूर करण्यास घेण्यात येणार आहे: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेश ३३ अन्वये इंड-एएस नूसार ३० जुन, २०२१ रोज

वित्तीय निष्कर्ष अध्यक्षांच्या परवानगीसह अन्य व्यवसाय सदर सुचना ही कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.antari hindustries.com यावर तसेच स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.cor

संपलेल्या तिमाही करीता कंपनीचे अलेखापरिक्षित

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड करिता भगवानजी पटेल व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०५०१९६९६ दिनांकः १ ऑगस्ट, २०२१ ठिकाणः मुंबई

PUBLIC NOTICE

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Our clients are negotiating with one (1) Ms. Preeti Mehta nee Sonni 2) Mr. Ritvik Mehta & (3) Ms. Kala Sonni, (collectively "the Intending Vendors"), for acquiring and purchasing from the Intending Vendors, all their rights, title and nterest into and upon the commercia office unit and certain 2 (two) ca parking spaces as more particularly described in the Schedule hereunde written (collectively "the said Any persons having any claim against

in, to or upon the said Premises o any part thereof, by way of sale exchange, mortgage, charge, gift trust, maintenance, possession tenancy, inheritance, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having ar objection to the sale and transfer o the said Premises by the Intending Vendors in favour of our clients, are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents of such claim or objection to the undersigned, a Law Scribes, 303, Lotus Pride, St Francis Road, Vile Parle (West) Mumbai 400 056, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted by our clients that there does not exist any such claim o objection; and the same shall be construed as having been non existent/waived/abandoned: and our clients shall there upon proceed to acquire the said Premises fron

the Intending Vendors, not with standing any claim or objection. SCHEDULE

Description of the said Premises Commercial premises bearing office unit no. A/104A, admeasuring approximately 2,611 square fee carpet area, on the 1st floor of the Building known as Boomerang along with 2 (two) car parking spaces comprised in 1 (one) mechanical stack parking (which can accommodate ? (two) cars) bearing nos. LB-543 & LB-542 on the ground level of the said Building, constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 4A & 4B of Village Sakinaka Taluka Kurla, Mumbai Suburban District and lying being and situate at Chandivali Farm Road.Powai Andheri (East), Mumbai-400072 Dated this 3rd day of August, 2022 For Law ScribeS:

Neil Mandevia

यूनियन बैंक 🕼 Union Bank

3/1901 Corporation डोंबिवली (पूर्व) शाखा: भडसावली बंगला, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे-४२१२०१ कञ्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता**. यनियन बँक ऑफ इंडिया. डोंबिवली पर्व शाखा (ईसीबी)** चे प्राधिकर निवकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०५.२०२२ रोजी एक मागणी सचन जारी करून कर्जदार मे. एम.व्ही. वाघाडकर ॲण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., हमीदार- श्री. रजनी अनिल वाघाडकर, श्री. प्रफुल मधुकर वाघाडकर, श्री. अनिल मधुकर वाघाडकर आणि श्री. सुधिर ए. वाघाडक ांना सदर सूचनेत नमूद रक्कम रु. ४,९९,५५,३४०.०४/- **(शब्दात चार कोटी नव्याण्णव लाख पंचाव**न्न **हजार तीनशे चाळीस आणि चार पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या गरखेपासन **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदा गणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्ज यांना/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून ह्या ०१ ऑगस्ट, २०२२ रोजीस घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांना सुपूर्द केला.

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशं व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया, **डोंबिवली पूर्व** शाखा (ईसीबी) च्या रक्कम रु. ४.९९.५५,३४०.०४/- (शब्दात चार कोटी नव्याण्णव लाख पंचावर हजार तीनशे चाळीस आणि चार पैसे मात्र) च्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेचे वर्णनः २१) दुकान क्र. १ आणि ३८, तळमजला, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, लोकमान्य चौक, डोंबिवली (पूर्व) चे ईएमजी.

२) दकान क. २. ३. ४. ५. ६. तळमजला. एव्हरेस्ट गॉपिंग सेंटर. लोकमान्य चौक. डोंबिवली (पर्व) ०३) इनवेंटरी नि बुक डेब्थ/स्थिर मत्ता वरील जंगमगहाण/ पहिला प्रभार.

दिनांक : ०१.०८.२०२२ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

GINI SILK MILLS LTD

Registered Office: 413, Tantia Jogani Industrial Estate Premises Opp. Kasturba Hospital, J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai-400011 CIN: L17300MH1981PLC024184

Website: www.ginitex.com email: accounts@ginitex.com

Transfer of share(s) of the Company to Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years, shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to claim the said dividend.

In terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.ginitex.com. Shareholders are requested to refer and verify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends by 1 st November, 2022.

The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however claim the same by making an application to IEPF Authority in Form IEPF-5 as per the procedure prescribed in the said Rules.

In case of any gueries on the subject matter. Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093. Tel. No.: 022 62638200, email info@bigshareonline.com

For GINI SILK MILLS LIMITED

Place: Mumbai Date: 02.08.2022

DEEPAK HARLALKA MANAGING DIRECTOR

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सुचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **20.04.2022** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 25,88,430.40 (रूपये पंचवीस लाख अठ्ठयाऐंशी हजार चारशे तीस आणि चाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00411250 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 13.04.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **सुनील चंद्रशेखर दारकिंडी आणि प्रियांका सुनील** दारकिंडी यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 29.07.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्रारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.25,88,430.40 (रूपये पंचवीस लाख अठ्ठयाऐंशी हजार चारशे तीस आणि चाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 13.04.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

नोंदणी उपजिल्हा उल्हासनगर -2 अंतर्गत आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत रेवेन्यू गाव बेलवली, तालुका अंबरनाथ, जमीन सर्वेक्षण क्र. 57 वर निर्मित मापित सुमारे 8610 चौ. मीटर्स, "श्री अष्टविनायक वास्तु प्रकल्प इमारत क्र. 06" मध्ये पहिल्या मजल्यावर निवासी फ्लॅट बेअरिंग क्र. 102 मापित चर्ट्ड क्षेत्र 550 चौ फीट, जिल्हा ठाणे- 421503, महाराष्ट्र.

तारीख: 29.07.2022

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड



एआरएम शाखा, पणजी, पहिला मजला, मथियास प्लाझा, १८ वा जून रोड, पणजी,

🧃 सिंडिकेट Syndicate

द्र. : ०८३२-२४२०६४७, मोबा.: ९७४११५७७४६

संदर्भः एआरएम/५१०३२८/१०१/२०२२-२३/पीएन

ई-मेल: cb5103@canarabank.com

दिनांक : ०१/०८/२०२२

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण आहे. ज्यांचा मोकळा कब्जा कॅनरा बेंकच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या सौ. सुनंदा महादेव कोळी (कर्जदार), घर क्र. ५१५, शहाबाज फणसपाडा,, सेक्टर-१९, पोस्ट कोकण भवन, सीबीडी बेला-पूर, नेवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४. श्री. महादेव दिनकर कोळी (गहाणवटदार), घर क्र. ५१५, शहाबाज फणसपाडा,, सेक्टर-१९, पोस्ट कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४ यांच्याकडून कॅनरा बँकेला थकीत पुढील व्याज, अधिक इतर खर्च/प्रभार इ. आणि ३०/०६/२०२२ रोजी कॅनरा बँकेला थकीत रु. ९१,५२,७७४/**-(रुपये** एक्याण्णव लाख बावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मात्र) च्या वसुलीसाठी ०५/०९/२०२२ रोजी स. १०.३० ते स. **११.०० दरम्यान** ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार

मिळकतीची राखीव किंमत रु. १,२५,२७,०००/- (रुपये एक कोटी पंचवीस लाख सत्तावीस हजार मात्र) राहील

आणि इअर रु. १२,५२,७००.०० (रुपये बारा लाख बावन्न हजार सातशे मात्र) राहील. काही असल्यास ज्ञात बोजासह स्थावर मिळकतीच्या तपशिल आणि संपूर्ण वर्णन

पंढरपूर नगरपरिषद हद्द, सांगोल्डा रोड, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र, नोंदणी उप जिल्हा पंढरपूर येथील सन्नी मंदीर, आणि अभिजित मंगळ कार्यालय मागे स्थित आणि एकूण मोजमापित ५५४.२८ चौ. मी. सर्व्हे क्र. ४५ (भाग) धारक जिमनीवरील एकूण बिल्टअप क्षेत्र ८२६.२७ चौ.मी. म्हणजेच ८८९४ चौ. फू. तळ, १ ला, २ रा आणि ३ रा मजला असलेली इमारत-'सदानंद कल्लोळ'.

सीमाबद्धः

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड करीता

सही / -

अनिल मलिक

कंपनी सेक्रेटरी

उत्तरेला द्वारे : १५ मी. रुंद अंतर्गत रस्त्याद्वारे, दक्षिणेला द्वारे : सर्व्हे क्र. ४५ चा उर्वरित भाग द्वारे पूर्वेला द्वारे : ६ मी रुंद अंतर्गत रस्त्याद्वारे, पश्चिमेला द्वारे : सर्व्हे क्र. ४५ चा उर्वरित भाग द्वारे

इसारा अनामत रक्कम ०३/०९/२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ०५.०० पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. बोलीदार रु. १,००,०००.००/– (रुपये एक लाख मात्र) च्या पटीत बोली प्रस्ताव वाढवु शकतात. लिलाव ०५/०९/२०२२ रोजीस स. १०.३० ते ११.०० दरम्यान वेबसाईट https://www.indianbankseauction.com मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली मार्फत करण्यात येईल.

इअर रक्कम ही **०३/०९/२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं ५.०० वा.** पर्यंत प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बॅंक, एआरएम शाखा यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट स्वरुपात जमा करायची आहे किंवा कॅनरा बँक एआरएम शाखा, खाते क्र. **२०९२७२४३४–एसएल– ओएल–आरटीजीएस–एनईएफटी पीएमटी** आयएफएससी कोड : CNRB0005103 च्या खात्यामध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत जमा करायची आहे,

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया व्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम शाखा, (फोन क्र. ०८३२-२४२०६४७/२४२००५६, मो. +९१ ८९९९९९६ँ०२४) ईमेल आयडी: cb5103@canarabank.com किंवा सेवा पुरवठादार मे कॅनबॅंक कंप्युटर सर्विसेस लि. संपर्क व्यक्ती: श्री. पाखरे डी डी/श्री प्रताप कांजीलाल, संपर्क क्र.

९४८०६९१७७७/९८३२९५२६०२, ईमेल आयडी: eauction@ccsl.co.in यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०१/०८/२०२२ **ठिकाण :** पणजी कॅनरा बँक

जाहीर सूचना

आम्ही मे. एम्बेसी इंटरप्रायजेस सर्वसाधारण जनतेस कळव् इच्छितो कि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या सिटी स. नं. १४०६/१०, गाव-मलाड (स), ऑफ चिंचोली बंदर रोड, मलाड (पश्चिम), प्रकल्पाला दिनांक २५ जुलै २०२२ रोजी पत्र क्रमांक SIA/MH/MIS/258226/2022 and EC Identification No. EC22B038MH146455 अन्वयं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या http://parivesh.nic.in सकेत

The public in general is informed hereby that

Shri Shashidhar Channu Anchan, the owner of Flat no. 32, situate at 3rd floor, Vishwakarm Apts. (SRA) Co-operative Housing Society Ltd., Sunder Nagar, Kalina, East, Mumbai - 98 has passed away on 27th June, 2022, leaving behind his younger sister as the sole beneficiary of the aforesaid Flat vide his duly 31st December, 2021. Any person having any right, title, interes

or claim in the aforesaid Flat by way o inheritance, possession, succession, mortgage ien, lease, gift, purchase or otherwis howsoever in respect of the aforesaid Flat shall intimate the objection in writing to the Secretary of the aforesaid Society with supporting documents thereof within 30 days from the date of publication of this Notice of else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have bee vaived off and / or abandoned. Consequently the beneficiary shall proceed to apply for nembership with the aforesaid Society and no claims shall ne entertained thereafter

> Ravi T. Tharakkal (Executor Ph.: 9082902911

Sd/

सूचना घ्यावी की, इंडो ग्लोबल रांजनगाव इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड युटीलिटी सर्विसेस हे याखालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद रांजनगाव इंडस्ट्रीअल क्षेत्रामधील मोजमापीत १०१३३०.०० चौ.मी. प्लॉट क्र.एफ-२७ धारक जमिनीचे सर्व भाग व विभाग असलेल्या मिळकतीचे भाडेपट्टाकार आहेत आणि यानंतर 'सदर मिळकत''असा उल्लेख. तुम्हाला असे कळवण्यात येते की, सदर मिळकत आणि नामाधिकाराच्य संबंधीत खालील नमद दस्तावेज हे हरवले /गहाळ झाले आहेत:

लिमिटेड) आणि इंडो ग्लोबल रांजनगाव इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड युटीलिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड गंच्यातील आणि द्वारे निष्पादित अनु क्रमांक. टीजीडी-४९९०/२०२० अन्वये रितसर नोंदणीकृत २२

कारेगाव आणि तालुका शिरुर व जिल्हा पुणेच्या गाव हद्दीतील रांजणगाव इंडस्ट्रीअल क्षेत्रामधील मोजमापीत १०१३३०.०० चौ.मी. प्लॉट क्र.एफ-२७ भाडेपट्टाधारक मिळकत त्यासह त्यावरील उभारत

उत्तर व त्या दिशेने: एमआयडीसी रोड ३० मी दक्षिण व त्या दिशेने: मोकळी जागा क्र.२३ पूर्व व त्या दिशेने: १५ मी एमआयडीसी रोड

. रश्चिम व त्या दिशेने: १२ मी एमआयडीसी रोड. ओएस क्र.२३ व सर्विस कॉरिडोर

श्री. अभिजीत मलकानी कार्यालय क्र.२०१, २रा मजला, ग्लोबल स्केअर,

नवी मुंबई महानगरपालिका

फेरनिविदा सुचना क्र.नम्मपा/ब-1/ श.अ./ 154 /2022-23 कामाचे नाव :- तुर्भे विभागातील सानपाडा सेक्टर-11 भ्खंड क्र.1 येथे मध्यवर्ती ग्रंथालयासाठी नविन इमारत बांधणे

अंदाजपत्रकीय रक्कम (रु.). :- 25,21,77,674/-

निविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-tendering) संगणक प्रणालीच्या या https://nmmc.etenders.in नम्ंमपाच्या<u>www.nmmc.gov.in</u>संकेत स्थळावर दि.03/08/2022 होतील. निविदेचे रोजी

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त,

सही/

नवी म्ंबई महानगरपालिका

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील खालील लिखित परिशिष्टात विशेषकरु वर्णन केलेल्या भूखंडाची खरेदी आणि अधिप्रहण (१) हिरेन हंसराज छेडा (२) सुनील

दिनांक २८ फेब्रुवारी, २०११ च्या, एसएचपी/ ११८९ या क्रमांकावर त्याच दिवशी उपसंबंधक

2) दि. २४ एप्रिल २००८ रोजी मारुती लक्ष्मण भेरे व इतर यांनी रामुजी जयराम पटेल (रावेरिया) व दिनेश वालजी रावत (पटेल) यांचे लाभांत निष्पादित केलेला व दिनांक २५ एप्रिल २००८ रोजी दुय्यम निबंधक शहापूर यांचे कार्यालयात श. ह. प /२५१८-२००८ या क्रमांकावर नोंदणीकृत करण्यात आलेला करारनामा व दिनांक १३ जानेवारी २००९ रोजी श.

खालील नमूद भूखंडावर आणि/किंवा त्याच्या कोणत्याहीँ भागावर त्यावरील वास्तू रचना इमारत बांधकाम केलेले किंवा करावयाचे क्षेत्र यांवर कोणत्याही व्यक्तीचा विक्री हस्तांतरण बेचनपत्र विनिमय हक्क हितसंबंध हिस्सा भाडेपट्ट उप भाडेपट्टा कूळ उपकूळ परवाना गहाण दान धारणाधिकार प्रभार बोजा कब्जा करारातील अट न्यास देखभाल वहिवाट अग्रहक्क वारसाहक्क मृत्यूपत्र ताबा आरक्षण कराराद्वारे विकासहक्क न्यायालयातील प्रलंबित खटले कौटुंबिक व्यवस्था समझोता न्यायालयाचा निवाडा किंवा कोणत्याही न्यायालयाचा आर्देश किंवा भागीदारी किंवा कोणत्याही स्वरुपाचा किंवा कशाही स्वरुपात कोणताही दावा मागणी हक्क लाभ किंवा हितसंबंध असल्यास सदर व्यक्तीने त्याबाबतीत पुराव्यादाखलच्या वैध प्रभावी दस्तऐवजांच्या छायाप्रतींसह खाली सही करणाऱ्यांन त्यांच्या कार्यालयात हि सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असे दावे विचारात न घेता खालील नमूद परिशिष्ठात वर्णन केलेल्या भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार आणि हस्तांतरण आमच्या अशिलांच्या नावे पूर्ण केले जाईल आणि असे काही दावे असलेच तर ते सोडून दिलेले आहेत

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, शहापूर, पिन कोड - ४२१ ६०१ येथील ग्रामपंचायत चेरपोली संजा आटगावच्या हद्दीतील महुसुली गाव चेरपोली, तालुका आणि नोंदणी उपजिल्हा शहापूर आणि जिल्हा ठाणे येथील पूर्वीचा सर्वेक्षण क्र. १२, हिस्सा क्र. ४ असलेली आणि आता गट क्र. ७८ असलेली ६,८०० चौ. मी. म्हणजेच ७३,१९५ चौ. फू. क्षेत्रफळ असलेली सर्व जमीन, जिच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे आहेत: उत्तरेस १५ मीटर्स रुंद कांबारे रस्ता, आणि अंशतः गट नं. ६१ आणि ६२, दक्षिणेस गट नं ७७, पश्चिमेस मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ चा सुविधा रस्ता व अंशतः गट नं. ६७, ६८ व १४० आणि पूर्वैस ९ मीटर्स रुदि रस्ता व गट क्र.. ७९. मुंबई, दिनांक ३ ऑगस्ट, २०२२

(शशांक शाह) भागीदार ॲडव्होकेट्स ॲंड सॉलिसिटर्स



८५, रानड़े रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८.

इंडो ग्लोबल इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.लि. (पर्वी इंडो ग्लोबल इन्फ्रास्टक्चर ॲन्ड यटीलिटी सर्विसेस प्रायव्हेट सप्टेंबर, २०२० रोजीच्या दुरुस्तीचा विलेख. कार्यालयात निम्नस्वाक्षरीकारां कडे जमा करावे.

परिशिष्ट

शहर अभियंता विभाग

रोजी सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेत स्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा(E-tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी सदर संकेत स्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संर्पक करावे

नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे

शहर अभियंता

सार्वजनिक सूचना

गोविंदलाल काब्रा (३) देवीलाल भेरुलाल जैन आणि (४) शांप्रत दामोदर म्हात्रे हे सर्व शहापूर येथील भारतीय रहिवासी (१) ज्यांचा पत्ता १९०२, गिरिराज हाईट्स, हरी निवास सर्केल, एलबीएस मार्ग, ठाणे (प.) असा आहे, (२) ज्यांचा पत्ता ए-३/५०२, हॅपी व्हॅली सीएचएस, टिक्जीनी वाडी रोड, मानपाडा, ठाणे (प.) असा आहे, (३) ज्यांचा पत्ता ६०३, पुष्पमंगल सोसायटी, एलबीएस मार्ग, ठाणे (प.) असा आहे आणि (४) ज्यांचा पत्ता ७,१४०३, वसंत लॉन्स, पोखरण रोड क्र. २ ठाणे (प.) असा आहे ('मालक') यांच्याकडन त्याचे सर्वअविभाजित भाग, हक्क, मालकीहक्क आणि हितसंबंध यांच्यासह करण्यासाठी बोलणी करीत आहेत

शहापूर यांच्याकडे नोंदणी करण्यात आलेल्या अभिहस्तांतरण करारान्वये (१) रामजी जयराम पटेल (रावेरिया) आणि (२) दिनेश वालजी रावत (पटेल) ('मूळ मालक') यांनी या भूखंडातील त्याचे संबंधित अविभाजित भाग, हक्क, मालकीहक्क आणि हितसंबंध इतर बार्बीबरोबरच (१) कै. हंसराज रतनशी छेडा हे हितेन हंसराज छेडा यांचे वडील (२) सुनील गोविंदलाल काब्रा (३) देवीलाल भेरुलाल जैन आणि (४) शांप्रत दामोदर म्हात्रे यांनी विक्री करुन अभिहस्तांतरित आणि हस्तांतरित केलेले आहेत

खालील परिशिष्ठात वर्णन केलेल्या दस्तांचा शोध घेण्यास मालक हे असमर्थ असून खालील नमूद भूखंडावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी सुरक्षा म्हणून शुल्क, तारण किंवा परवाना घेण्याच्या उद्देशाने कोणतीही व्यक्ती किंवा संस्था तसेच कॉर्पोरेट किंवा वित्तीय संस्था यांच्याकडे सदर अभिहस्तांतरणपत्र हे जमा केलेले नाही. उपरोक्त अभिहस्तांतरणपत्र ताब्यात घेणाऱ्या किंवा ज्याचे त्यास ज्ञान आहे अशा व्यक्तीने खाली अधोरेखित केलेल्या व्यक्तीला त्वरीत लेखी माहिती द्यावी. अशाप्रकारच्या सर्व व्यक्ती ह्यांना याद्वावारे माहिर्त देण्यात येत आहे आणि अशी सूचना देण्यात येते की, सदर अभिहस्तांतरण पत्राबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार करुँ नये, तसेच वरील अभिहस्तांतरण पत्राच्या आधारे कोणाबरोबरही कोणताही व्यवहार केल्यास आमचे पक्षकार / अशिल कोणत्याही गोष्टीस बंधनकारक किंवा जबाबदार असणार नाही व असा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात येईल. 1) दि. २५ जून २००८ रोजी मोहंमद हनीस किताबुल्लाह, बिस्मील्लाह किताबुल्लाह आणि इस्तीक अहमद अब्दुल मजीद आणि मारुती लक्ष्मण भेरे व इतर यांमध्ये निष्पादित केलेला व दुय्यम निबंधक शहापुर यांचे कार्यालयात श. ह. प/ २५१७-२००८ या क्रमांकावर नोंदणीकृत करण्यात आलेला रेंद्दबाबत रजिस्टर साठेकरार ज्याद्वारे दि. २४ जुलै २००७ रोजी श. ह. प/ २१११ - २००७ या क्रमांकावर नोंदणीकृत करण्यात आलेला साठेकरार व दि. २४ जुलै २००७ रोजी श. ह. प/२११्२ - २००७ या क्रमांकावर नोंदणीकृत करण्यात आलेले

कुलमुखत्यारपत्र रद्द करण्यात आले. ह. प /८६-२००९ या क्रमांकावर नोंदणीकृत करण्यात आलेले चुकद्रुरुस्तीपत्र.

असे समजण्यात येईल.

(भूखंडाचे वर्णन)

एस शाह अँड असोसिएट्सकरिता हस्ता/-

(एल. डी. शाह अँड कंपनी ह्यांची सहयोगी फर्म)

स्थळावर उपलब्धआहे.

Dt: 1-8-2022

जाहीर सूचना

कोणतीही व्यक्ती/हक्कदार ज्यांसकडे वरीलसदर दस्तावेजांचा ताबा असल्यास याद्वारे याखालील नमू

(सदर मिळकतीचे वर्णन)

रचना आणि सीमाबद्ध, यानंतर ''सदर मिळकत''असा उल्लेख.

सीटीएस क्र.१५०५/२, अनु क्र.२४७+१४बी, प्लॉट क्र.२, येखडा, पुणे, पुणे एमएच ४११००६ आयएन